

June 15, 2021

BSE Limited,
Department of Corporate Services,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Exchange Plaza
Plot No.C-1, G Block
Bandra-Kurla Complex
Bandra (East)
Mumbai – 400 051

National Stock Exchange of India Limited

Security Code: 523405

Symbol: JMFINANCIL

Dear Sirs,

Sub: Copy of the newspaper advertisement intimating members for updation of their details

Pursuant to regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the copies of the advertisement as published in Business Standard (English) and Sakal (Marathi) on June 15, 2021 for your information and record.

The Notice as published by way of advertisement is self-explanatory. The same has also been uploaded on the Company's website www.jmfl.com

Please acknowledge receipt of the above.

Thank you.

Yours faithfully, for JM Financial Limited

Prashant Choksi

Group Head – Compliance, Legal & Company Secretary

Encl.: as above

Place: Mumbai

Date: June 14, 2021

Punjab Cong row: Kharge panel stumped for now

New Delhi, 14 June

ith the hardline supporters of Punjab Chief Minister (CM) Amarinder Singh ruling out any rapprochement with dissenting leader and former minister Navjot Singh Sidhu, the task of the three-member negotiating group led by senior Congress leader Mallikarjun Kharge has become harder.

The group spent time on Sunday with Rahul Gandhi, to share its findings with him after meeting Members of Legislative Assembly (MLAs) and other leaders, including the CM in Punjab.

Amarinder Singh or Captain, as he is known, has already made it clear that he is happy to accommodate Sidhu in the Council of Ministers, but has ruled out giving him the deputy chief ministership or the position of state party chief.

His supporters say there is no question of replacing the CM – not only does he continue to enjoy the backing of the Congress Legislature Party and many members of Parliament, but there is simply no one in the government who has the stature to replace him in a state where elections are due in a matter of months.

The Kharge-led panel is understood to have recommended that Amarinder Singh be retained. But the CM's support-



Punjab CM Amarinder Singh is ready to accommodate Navjot Singh Sidhu in the council of ministers, but has ruled out giving him any top post

ers say that the constant attrition and humiliation of the CM must stop. The bottom line is that New Delhi must withdraw the patronage given to Navjot Singh Sidhu, they say.

'Till a few months ago when the farmer movement was at its zenith, there was only one leader in Punjab – and that was Captain. Now because of all these self goals, the Shiromani Akali Dal (SAD) is well on the path to revival," says an advisor to the Punjab government.

least 15 Assembly seats in Punjab, the Akali Dal and the Bharatiya Janata Party (BJP) will have a 'friendly' fight: old friends making allowances for each other. The Congress would have fared best in a scenario of division where SAD, B.IP, and Aam Aadmi Party (AAP) thrown in for good measure had fought separately. That is no longer the case; the Congress has united its enemies," he said.

The Congress is particularly concerned about the announcement of a pre-poll alliance between the SAD and the Bahujan Samaj Party (BSP). There was a time when BSP was a strong force in Punjab; it had nine MLAs in the Assembly in 1992. Now, with the Dera Sacha Sauda founder Ram Rahim in jail convicted of rape and murder, the Dalit following in Punjab needs a political anchor.

Punjab with 31.94 per cent has the highest population of Scheduled Castes in the country, including Valmiki and Mazhabi Sikhs, according to the 2011

Even with all these pressures, Amarinder Singh could have beaten back an Opposition that was disorganised and divided three months ago, his supporters say. Now, with the encouragement given to Sidhu, "the Congress has proved it is its own worst enemy", they say.

Churn in Bihar politics as five MPs remove LJP leader Chirag Paswan

Five of the six Lok Janshakti Party (LJP) MPs in Lok Sabha have joined hands against their leader Chirag Paswan and elected Pashupati Kumar Paras, the youngest brother of Paswan's late father and party founder Ram Vilas Paswan, in his place, causing a big churn in Bihar politics.

Paras on Monday lauded Bihar Chief Minister Nitish Kumar as a good leader and vikas purush (developmentoriented man), highlighting the deep fault lines within the party as his nephew has been a strong critic of the supreme JD(U) leader. "I have not broken the party but saved it,"



LJP leader Chirag Paswan arrives to meet party leader Pashupati Kumar Paras at his house, in New Delhi on Monday. Paras has been named party's new leader

Paras, MP from Hajipur, said. He asserted that 99 per cent of LJP workers were unhappy with the turn of events in Bihar as Paswan led his party against the JD(U) and it fared poorly in

the 2020 assembly polls.

The LJP has been on the brink of collapse, he said in reference to its poor show in the polls, and lashed out at "antisocial'elements in the party, an

listed entities in FY22 and

received funding from world's

top investors including Qatar

Investment Authority Qatar's

Adani Transmission Besides

Energies invested over \$3 bil-

equity. Asking all its stakehold-

ers not to be perturbed by mar-

ket speculations, it said its port-

sovereign wealth fund, invest-

The group, it added, has

beyond," the statement said.

apparent pointer to a close aide of Paswan whose proximity to him has not gone down well with many party leaders.

Paras said his group will continue to be part of the BJPled NDA, and added that Paswan can remain in the organisation.

The group of five MPs has conveyed their decision of electing Paras as the LJP's leader in Lok Sabha to the Speaker. The five MPs had met Speaker Om Birla on Sunday night to inform him about their decision to replace Paswan with Paras as their leader.

Sources in the Speaker's office said that their request is under consideration There has been no comment from Paswan on the issue.

▶ FROM PAGE 1

Adani stocks...

They had risen between 2.2 times and 11.7 times and added over ₹7 trillion in market value over the past one year.

The Adani Group compaies in a stock ex hours, said the investor accounts were not frozen and the news reports were "blatantly erroneous and done to deliberately mislead the investing community". It further said the reports were "causing irreparable loss of economic value to the investors at large and reputation of the group".

Separately, the FPIs also denied the reports of their accounts being frozen.

"The fund is not frozen by any means and maintains full as well as normal trading operations globally," said the APMS Investment Fund in a statement.

The fund added the "account level freeze" was only technical and had "absolutely no relevance to its normal FPI trading activities". Albula Investment also said "its fund is fully operational with normal trading in and outside India".

Shares of Adani Group have had a stellar run over the past few years, sending the group into the big league. Earlier this year, the group became the fourth business conglomerate

BS SUDOKU #3384

to cross \$100 billion in market cap — after Tata Group, HDFC Group, and Mukesh Ambaniled Reliance Group.

Adani Group promoter Gautam Adani is currently the richest Indian after Ambani.

A year ago, Adani Group's group compamanipulation.

holdings of Albula, Cresta, and APMS — all three operating out of Port Louis, Mauritius — in the Indian markets are in Adani Group Dismissing speculation against the funds, the Adani Group statement said, "This is to clarify that the FPIs in question have been investors in Adani Enterprises for more than a **Mauritius**, decade. Demergers have resulted in the ownership mirroring

in the portfolio companies." It said, the group is expecting double digit growth in FY22 across all its verticals including electricity generation, ports and renewable energy sector. "While Adani Ports has guided for a 11 to 12 per cent cargo volume growth, Adani Green Energy operational capacity will increase by over 5 times from under 2 GW in FY20 to nearly 10 GW by FY22. Similarly, Adani Transmission will add 2.500 ckm and cross 20,000 ckm of transmission assets. This will ensure continued outperformance by Adani

folio will continue its journey stocks. of exponential growth across all verticals thus ensuring immense value to its stake-

Cayman

funds... of which 408 are category I. There 336 funds from Cayman, of which 277 belong to category

II. As on May 31, 2021, the website showed at least 10 funds from Mauritius that had their accounts or International Identification Securities Numbers frozen. "There is a possibility that a number of Indian promoters may have invested in their own stocks through such funds,

said another person who deals with FPIs. Investors who have put in more than 25 per cent in a fund are considered beneficial at 15 per cent when the cent when the fund is from a

constituting a proxy holding,"

high-risk jurisdiction. In the past, Sebi has expressed concerns to custodians about the misuse of the FPI investment route by NRIs. There were some grey areas in director, MFIN, said, "We FPI regulations earlier, and some custodians had different interpretations of the rules.

However, there has been greater clarity on the matter after Sebi aligned the beneficial ownership rules with PMLA regulations in 2018.

RBI for...

This was even though MFIs are responsible for extending 70 per cent of the microfinance loans. In a consultative paper ing close to \$430 million in fore, proposed a uniform set of market cap was less than ₹2 tril- Adani Electricity Mumbai, a rules for micro loans. This is lion. The sharp spike in the 100 per cent subsidiary of also because, even as banks have a much lower cost of fication during the market nies has led to allegations of French energy giant Total funds, they charge the same interest rate for such loans as Over 90 per cent of the lion both in operational and MFIs do, which has become the industry standard, defeating the purpose of such loans.

The RBI wants to free MFIs from such obligations and create a level playing field. "There would be no ceiling prescribed for the interest rate. However, while doing so they (MFIs) should ensure that usurious interest rates are not charged. The intention is to enable the market mechanism to bring the lending rates downwards for the entire microfinance sec-

tor," the RBI paper said. Now, all regulated entities There are 600 FPIs based in must display the minimum, Mauritius investing into India, maximum and average interest rates charged by them on according to the NSDL website. microfinance loans. This would be subject to the RBI's supervisory scrutiny.

P Satish, executive director of Sa-Dhan, a self-regulatory body of MFIs, welcomed the RBI's willingness to discuss such critical issues after almost a decade. "Now the onus is on the institutions and their boards to fix up policies for lending and pricing. It means that the RBI feels institutions have matured to such a level that they will be able to make decisions that keep the interest of borrowers in mind. This is a watershed moment as far as the regulatory framework for owners. The threshold is lower the microfinance sector is concerned," Satish said. Satish said investor is a trust, and 10 per capping the debt-income ratio was a "scientific way" of calculating the indebtedness, and "this itself will restrict the amount that can be given as loans to each borrower by a lender". Alok Misra, CEO & expect the microfinance sector to witness a paradigm shift, triggering a huge fillip to the cause of financial inclusion when it matters the most, especially in these tough times."

More on business-standard.com

JM FINANCIAL LIMITED

Corporate Identity Number: L67120MH1986PLC038784 Regd. Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.

Tel. No.: +91 22 6630 3030 • Fax No.: +91 22 6630 3223 • Website: www.jmfl.com

INTIMATION TO MEMBERS FOR UPDATION OF THEIR DETAILS

Members are hereby notified that the thirty sixth Annual General Meeting (the "AGM") of JM Financial Limited (the "Company") will be held on Wednesday, July 28, 2021 at 4.00 PM through video conferencing ("VC") / other audio-visual means ("OAVM"). The AGM shall be held in accordance with various general circulars issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") between April 8, 2020 and January 13, 2021 and also the circular issued by SEBI in January 2021 (together referred to as the "Circulars") read with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

Like previous year, the annual report of the Company for the financial year 2020-21 shall be sent to the members only in electronic mode. Registration / up-dation of email addresses:

The members who are yet to furnish / register their email addresses are requested to do so immediately to their respective Depository Participants (the "DPs"). Alternatively, the members can furnish the same to the Company at ecommunication@jmfl.com or to its Registrar and Transfer Agents (the "RTA") at einward.ris@kfintech.com as the case may be.

The login details for e-voting will be sent to the members' email addresses as registered with the Company or its RTA or as available with their DPs. Mandate for receiving dividend amount electronically:

Members entitled to receive their dividend for the FY 2020-21 are requested to register / update their bank account details with the Company / RTA / DPs, as the case may be so that the Company can arrange to credit the dividend amount directly to their respective bank accounts through National Automated Clearing House mechanism.

For the above purpose, the members are requested to follow the instructions

Particulars	Members holding shares in physical mode	Members holding shares in electronic mode (Demat)
Registration / Up-dation of bank account details	Email the scanned copy of the letter duly signed by the members including all the joint holders, if any, with the bank account details / updated details to the Company at ecommunication@jmfl.com or to its RTA at einward.ris@kfintech.com (The above scanned copy of the letter should be accompanied by a scanned copy of the cancelled cheque of the first member's bank account details having his / her name printed on the same and a self-attested copy of the first page of the bank passbook / statement.)	Register / update the bank account details in the demat account of the members with their respective depository participants.

for JM Financial Limited

Place: Mumbai Group Head - Compliance, Legal

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 93

Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com, website: www.technocraftgroup.com

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, June 25, 2021, inter- alia to consider and approve the Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter /year ended March 31, 2021.

This intimation is also available on the website of the Company a www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited

Neerai Rai **Company Secretary**

Lloydstee

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

one no : +91-2524 222271 E-mail : infoengg@lloyds.in

CIN: L28900MH1994PLC081235. Website: www.lloydsengg.ir NOTICE OF 27th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 27" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Thursday**, 15" **July**, 2021 at 11.30 a.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions o the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8" April, 2020 MCA General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May. 2020 and MCA General Circular no. 02/2021 dated 13th Januan 2021. Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the Register Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 9th July 2021 to 15th July, 2021 (both days inclusive) for the purpose of 27th AGM.

The notice convening the 27th Annual General Meeting is also available on Company's website www.lloydsengg.in and on the websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and <a href="www

Members who have still not registered their E-mail ID can get their E-mail ID registered Members holding shares in demat form can get their E-mail ID registered by contactin their respective Depository Participant and the members holding shares in the physical form can get their E-mail ID registered by contacting our Registrar and Share Transfer Agen Fligshare Services Private Limited" on their email id investor@bigshareonline.com or besending the duly filled in E-communication registration form enclosed to the Notice of the 27" AGM to our RTA on their email id investor@bigshareonline.com.

Members who are holding shares in physical form or who have not registered their emai during the AGM by following below procedure.

- For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No., Name o shareholder, Scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) b email to our RTA "Bigshare Services Private Limited" on their email II investor@bigshareonline.com.
- . For Demat shareholders Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, Client master or Copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA "Bigshare Services Private Limited" on their email ID investor@bigshare
- i. Our RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the abov For the process and manner of E-voting, Members may go through the instructions men n **Note No. 21** of the Notice of 27th AGM of the Company.

In case of gueries relating to e-voting. Members may refer the Frequently Asked Question

FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail to <u>helpdesk evoting @ odslindia.com</u> or contact at 022-23058738 and 022-23058542/43

Meenakshi A. Pansai



NOTICE

Shareholders may note that the 37th annual general meeting (AGM) of the company is scheduled on Wednesday, July 28, 2021 at 9.00 AM (IST) through Video Conferencing (VC) facility/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular Numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Numbers SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'the Circulars'), to transact the business that will be set forth in the notice of AGM.

In accordance with the aforesaid Circulars, the notice of AGM along with the annual report for the financial year 2020-21, shall be sent through electronic mode to all the shareholders who have registered their email addresses with the company/depository participants. Accordingly, shareholders who have not yet registered or updated their email addresses are requested to register their email address on www.drreddys.com/investors/sinvestor-services/shareholder-information or with their depository participant or send their consent at shareholder-information who have not yet registered or updated their email addresses are requested to register their email address on www.drreddys.com/investors/investor-services/shareholder-information or with their depository participant or send their consent at shareholder-information who have registered their email addresses for registration. Shareholders may note that the notice of AGM and annual report will also be made available on the company's website www.drreddys.com, website of Stock exchanges www.bseindia.com and on the website of stock exchanges www.bseindia.com. and on the website of stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the notice of AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in demat mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the notice of AGM. The details will also be made available on the website of the company www.drreddys.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Truesday, July 13, 2021 to Thursday, July 15, 2021 (both days inclusive) for taking record of the shareholders of the company for the purpose of AGM of the company and for determining the shareholders who would be entitled for the payment of dividend, if declared at the forthcoming AGM.

The board of directors of the company have recommended a final dividend of Rs. 25/- per equity share of face value Rs. 5/- each for the financial year ended March 31, 2021. The dividend, once approved by the shareholders in the forthcoming AGM will be paid on or after five days from the conclusion of AGM, electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details with the company. For shareholders who have not updated their bank account details with the company, dividend warrants/ demand drafts/cheques will be sent to their registered address. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their bank details with their depository participants in case securities are held in demat mode and shareholders holding securities in physical form should send a request for updating their bank details, to the company's registrar and transfer agent (RTA), Bigshare Services Private Limited, 306, Right Wing, 3rd Floor, Amrutha Ville, Opp. Yashoda Hospital, Rajbhavan Road, Hyderabad 500 082, Telangana, India Tel: +91-40-2337 4967, Fax: +91-40-337 0295, email ID: bsshyd@bigshareonline.com. Shareholders may note that pursuant to the changes in the Income Tax Act ('the Act') as amended by the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders and the company is required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment

of dividend to shareholders at the prescribed rates: For Resident shareholders, taxes shall be deducted at source under Section 194 of the Act, as follows:

ı	Valid PAN of shareholder available with the company	10% or as notified by the Government of India
ı	Shareholders without PAN/invalid PAN with the company*	20% or as notified by the Government of India
ı	Shareholder who has not filed returns of tax for FY 19 and 20 before the due date and aggregate of tax deducted at source is Rs. 50,000/- or more in each of these two years	20%**

Individual shareholder need to ensure that his/her PAN is linked with Aadhar number, on or before June 30, 2021, else his/her PAN is TDS rate is applicable for dividend paid on or after July 1, 2021

https://www.bigshareonline.com/Resources.aspx.

However, no tax shall be deducted on the dividend payable to a resident individual shareholder if the total dividend to be received by them during the financial year 2021-22 does not exceed Rs. 5,000/- and also in cases where shareholder provide form 15G (applicable to any person other than HUF or a company or a firm)/form 15H (applicable to an individual who is 60 years and older) subject to conditions specified in the Act. Shareholders may also submit any other document as prescribed under the Act to claim a lower/nil withholding tax. PAN is mandatory for shareholders providing form 15G/form 15H or any other documents as mentioned above. The formats of form 15G/form 15H are available on the website of our registrar and transfer agent (RTA) Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com. For Non-Resident shareholders, taxes are required to be withheld in accordance with the provisions of Section 195 and other applicable sections of the Act, at the rates in force. The withholding tax shall be at the rate of 20% (plus applicable surcharge and cess) or as notified by Government of India on the amount of dividend payable. However, as per Section 90 of the Act, non-resident shareholders may have an option to be governed by the provisions of the Double Tax Avoidance Treaty (DTAA) between India and the country of tax residence of the shareholder, if they are more beneficial to them. In order to avail the benefits of DTAA, the non-resident shareholders will have to provide the following:

Self-attested Tax Residency Certificate (TRC) for the financial year 2021-22, obtained from the tax authorities of the country of which

Self-attested copy of PAN allotted by the Indian Income Tax authorities. In case of non-availability of PAN, information under sub-rule 2 of Rule 37BC to be submitted. Self-declaration in Form 10F duly filled and signed.

Self-declaration from non-resident shareholder/format available on www.bigshareonline.com), primarily covering the following: a. Non-resident is and will continue to remain a tax resident of the country of residence during the financial year 2021-22; b. Non-resident is eligible to claim the benefit of respective tax treaty;

c. Non-resident has no reason to believe that its claim for the benefits of the DTAA is impaired in any manner;

d. Non-resident receiving the dividend income is the beneficial owner of such income; e. Dividend income is not attributable/effectively connected to any permanent establishment (PE) or fixed base in India; f. In case of Foreign Institutional Investors and Foreign Portfolio Investors, self-attested copy of SEBI registration certificate; and

g. In case of shareholder being tax resident of Singapore, please furnish the letter issued by the competent authority or any other evidences demonstrating the non-applicability of Article 24 - Limitation of Relief under India-Singapore Double Taxation Avoidance Any other documents as prescribed under the Act for lower withholding tax if applicable, duly attested by the shareholder.

The company is not obligated to apply the beneficial DTAA rates at the time of tax deduction/withholding on dividend amounts. Application of beneficial DTAA rate shall depend upon the completeness and satisfactory review by the company, of the documents submitted by non-resident shareholder.

Shareholders are requested to update tax residential status, permanent account number (PAN), registered email address, mobile numbers and other details with their depository participants, in case the shares are held in dematerialized form. In case a shareholder is holding shares in physical mode, he/she is requested to furnish details to the company's registrar and share transfer agent. The aforementioned forms for tax exemption can be downloaded from the website of the company's RTA a

The aforementioned documents are required to be submitted at drltaxexemption@bigshareonline.com or uploaded on the website www.bigshareonline.com on or before 11.59 pm (IST)Friday, June 25, 2021, in order to enable the company to determine and deduct appropriate TDS/withholding tax. Shareholders are requested to visit https://www.drreddys.com/investors/investor-services/statutory-communication/ for more instructions and information in this regard. No documents will be considered after June 25, 2021. The company will arrange to e-mail a soft copy of TDS certificate at the shareholders registered e-mail ID in due course, post payment of the said final dividend/furnishing of TDS returns for the second quarter of financial year 2021-22, with the authorities.

All the documents submitted by the shareholders will be verified by the company and the company will consider the same while deducting the appropriate taxes if they are in accordance with the provisions of the Act.

Shareholders may note that in case the tax on said dividend is deducted at a higher rate in absence of receipt of the aforementioned details, documents, option is available to the shareholder to file the return of income as per the Act, and claim an appropriate refund, if eligible. All communications/queries in this respect should be addressed to our RTA. Bigshare Services Private Limited at their e-mail ID

Above communication on TDS only sets out the provisions of law in a summarized manner and does not purport to be a complete analysis or listing of all potential tax consequences. Shareholders should consult their own tax advisors for the tax provisions applicable to their particular circumstances The AGM notice will be sent to the shareholders in accordance with the aforesaid Circulars and applicable laws on their registered email

For Dr. Reddy's Laboratories Limited Place: Hyderabad Date : June 14, 2021

Sandeep Podda Company Secretary

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034 CIN: L85195TG1984PLC004507. Tel. 91 40 4900 2900. Fax: 91 40 4900 2999 email: shares@drreddys.com, website: www.drreddys.com

HOW TO PLAY Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the

digits1to9

1 6 2 4

**** Solution tomorrow

SOLUTION TO # 3383 3 9 1 2 7 3 8 9 4 5 1 6



'लोक जनशक्ती'मध्ये फूट; पाच खासदारांची बंडखोरी

्षहारमध्ये काकाचे ण्याला आव्हान

नितीश याची खेळी?

उज्ज्वल कुमार : सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा, ता. १४ : ज्येष्ठ नेते रामविलास पासवानांच्या लोक जनशक्ती पक्षात (एलजेपी) फूट पडली आहे. पासवान यांच्या निधनानंतर पक्षाचे सर्वेसर्वा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षातील पाच खासदारांनी बंड पुकारले आहे. या गटाचे नेतृत्व रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती कुमार पारस यांच्या हाती सोपविले आहे. रविवारी रात्री नाट्य सुरू झाले.

बंडखोरांत खासदार पारस यांच्यासह राज चंदनसिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली कैसर

१४ (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानीत

सत्ताधारी भाजपला चारीमुंड्या

चीतपट केलेल्या अरविंद केजरीवाल

यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांच्या राज्यात चढाईचा संकल्प

सोडला आहे. पढील वर्षी होणाऱ्या

गुजरात विधानसभा निवडणुकीत

लढविणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय

३९ पत्नींच्या

नवऱ्याचे निधन

विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पराभव करण्याचा विडाच चिराग यांनी उचलला होता. राज्यात 'जेडीयू'चा सहकारी पक्ष असला तरी पासवान यांच्या नितीश कुमारविरोधी मोहिमेमागे भाजपचा हात असल्याचे मानले जाते. आता 'एलजेपी'मधील फुटीने मुख्यमंत्र्यांनी पासवान यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे. पाचही खासदार 'जेडीयू'त सहभागाचा अंदाज आहे.

नरेंद्र मोदींच्या राज्यात आपचा शडु

आम आदमी पक्ष (आप) सर्व जागा हा भाजप आणि काँग्रेसला विश्वासार्ह

अहमदाबाद/नवी दिल्ली, ता. निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री

घेतलेली भूमिका ९९ टक्के कार्यकर्त्यांना पसंत नव्हती. माझा गट भाजपप्रणीत एनडीएचा भाग असेल व चिराग हे संघटनेत कायम राह शकतील. - पशुपती कुमार पारस, खासदार, एलजेपी

आहे. पारस यांची संसदेतील पक्षनेतेपदी करण्याची विनंती

अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले.

केजरीवाल यांनी उद्घाटन केले.

त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद

घेतली. गुजरात विधानसभेत १८२

जागा आहेत. प्रत्येक जागी आपला

उमेदवार लढेल. आम आदमी पक्ष

पर्याय आहे, असेही ते म्हणाले.

आप पक्षाच्या कार्यालयाचे

'एलजेपी'च्या बंडखोर खासदारांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्रद्वारे केली आहे.

नितीश कुमार विकास पुरुष आहेत. मी 'एलजेपी'त फूट पाडली नाही.

विधानसभेत चिराग यांच्या नेतत्वाखाली पक्षाने 'जेडीय'विरोधात

जेरुसलेम, ता. १४ (पीटीआय) इस्राईलमध्ये बारा वर्षांनी सत्तांतर घडून आले असून यामिना पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट (वय ४९) यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून आजपासून सूत्रे स्वीकारली. संसदेत रविवारी झालेल्या मतदानात बेनेट यांच्या बाजने ६०. तर माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याह यांच्याविरोधात ५९ मते पडली. नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्री असून त्यातील नऊ महिला आहेत.

इस्राईलची सूत्रे

बेनेट याच्याकडे

गेल्या दोन वर्षांत चार वेळा निवडणुकांना सामोरे गेलेल्या इस्राईलमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. या चारही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला सत्तेवर टिकून राहण्याइतपत मते न मिळाल्याने २००९ पासून पंतप्रधानपदावर असलेल्या बेंजामिन नेतान्याह यांचे अल्पमतातील सरकार सत्तेवर होते. मात्र, बेनेट यांनी वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणत पाठिंबा मिळविला. त्यांना अरब पक्षाचाही पाठिंबा मिळाल्याने केवळ एका मताने त्यांनी नेतान्याह यांना मात दिली. 'विविध मतांच्या लोकांचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे,' असे बेनेट यांनी सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत)

फेर ई-निविदा सूचना क्र. ०१/२०२०-२०२१

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी यांचे तर्फे महामंडळातील कर्मचाऱ्यांना वूलन स्वेटर पुरवठा करणेकरिता अधिकृत विक्रेते यांचेकडून सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. सदर कामाचे कोरे निविदा फॉर्म दि. १५/०६/२०२१ सकाळी १०.०० ते दि. २१/०६/२०२१ सकाळी ११.०० वाजेपर्यंत महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील

एखादी अथवा सर्व निविदा कुठलेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राखून ठेवला आहे.

प्रशासकीय अधिकारी म.औ.वि.म.,मुंबई-९३

सीबीएसईला प्रतीक्षा समितीच्या अहवालाची

नवी दिल्ली, ता. १४: बारावीच्या परीक्षेचे मल्यांकन कसे करायचे, हा पेच अजूनही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासमोर (सीबीएसई) कायम आहे. निकालाची



समितीने अद्याप कोणतीही शिफारस या मंडळाला केलेली त्यामुळे निकालच लांबण्याची चिन्हे आहेत.

यासाठी तेरा जणांची समिती स्थापन केली होती. पद्धती ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या वारावीचा निकाल कसा जाहीर करायचा

समिती सादर करणार होती. परंत अद्याप हा अहवाल मंडळाकडे आलेला नाही. निकालाची पद्धत कशी असावी,

यासंबंधी ही समिती शिफारस करणार असे सीबीएसईतील अधिकाऱ्यांनी होती. त्याचा अहवाल आज मंडळाकडे सांगितले. दहावी, अकरावी, तसेच बारावीच्या अंतर्गत मल्यमापनाच्या आधारे बारावीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करावा, असे बहतांश यासंबंधी चर्चा सुरू आहेत. लवकरच सदस्यांचे म्हणणे आहे. परंतु, त्यावर एक पद्धती निश्चित करण्यात येईल, अजून एकमत झालेले नाही.

शिक्षण पद्धतीचे आता ऑनलाईन-ऑफलाईन सूत्र

युजीसीच्या धोरणाला विद्यार्थी संघटनांचा विरोध

संघटनांनी त्यास विरोध केला आहे. कोरोनामुळे शिक्षणाचे स्वरूपही बदलले आहे. त्यामळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ऑनलाईन आणि ऑफलाईन असे संमिश्र शिक्षण देण्याचे सतोवाच केले आहे. सेव्ह पब्लिक एज्युकेशन

त्यानुसार ४० टक्के शिक्षण ऑनलाईन आणि उर्वरित ज्ञान-विज्ञान विमुक्तये शिक्षण वर्गामध्ये दिले जाणार आहे. परंतु, या पद्धतीमुळे अनेकजण उच्च शिक्षणापासून दुर जातील, अशी

नवी दिल्लीत, ता. १४ :

आयोगाच्या या संमिश्र शिक्षण विरोधात या संघटनांनी राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली आहे. ऑल इंडिया फोरम टू

चिंता व्यक्त करीत अनेक विद्यार्थी

विद्यार्थी संघटनांचा संघ

असलेल्या संघटनेने हा विरोध

या देशातील विविध

दि मिरज अर्बन को-ऑप, बॅक लि. मिरज (अवसायनात या बँकेच्या स्व:मालकीच्या खालील वर्णनाच्या मिळकती विकणेचे आहे प्रधान कार्यालय स्टेशनरोड मिरज पायाभूत किंमत- रु. 75676302/-लक्ष्मी मार्केट शाखा, हायस्कूल रोड, मिरज पायाभूत किंमत- रु.14699020/-निविदा ऑनलाईन प्रसिध्दी दिनांक दि.15/06/2021

निविदा डाऊनलोड करुन ऑनलाईन दि.15/06/2021 ते फॉर्म भरुन अपलोड करणे दि.28/06/2021 दि.28/06/2021 ऑनलाईन भरणा व अपलोड केलेला निविदा फॉर्म बँकेस सादर करणे ई-निविदा उघडणे ठिकाण व दिनांक मा.विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हाप दि.29/06/2021, दपारी 4.00 वाजता

याबाबत इतर सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या ई-निविव पोर्टलवर सविस्तर जाहिरात दिलेली आहे. तरी इच्छकांनी संपर्क क्रमांक ९८५०२८७८२३ ९५२९०५८३२४ दरध्वनी क्रमांक ०२३३ (२२२३२१२) नंबरवर संपर्क साधावा.

अवसायक, दि मिरज अर्बन को-ऑप.बँक मिरज

इंफाळ, ता. १४ : जगातील सर्वांत मोठ्या कुटुंबाचे प्रमुख मानले जात असलेल्या झिओना चाना यांचे निधन झाले. त्यांच्या मागे ३९ पत्नी, 🕂 ९४ मुले आणि ३३ नातवंडे आहेत. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी चाना यांच्या निधनाच्या वूतास दुजोरा दिला आहे. बाक्तावांग तिआनगुआन या गावातील असलेल्या चाना यांची प्रकृती रविवारी खालावली. त्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबात एकंदर

तीन जिल्ह्यांना चारधाम यात्रेस परवानगी

१६७ सदस्य होते.

डेहराडून, ता. १४ (पीटीआय) : उत्तराखंडमध्ये येत्या २२ जूनपर्यंत कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीत वाढ केली असताना तीन जिल्ह्यांतील नागरिकांसाठी चारधाम यात्रेला परवानगी दिली. चारधाम यात्रेसाठी आरटीपीसीआरचा अहवाल निगेटिव्ह असणे गरजेचे असल्याचे उत्तराखंड सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी दिली. चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग जिल्ह्यांसाठी चारधाम यात्रा करता येईल. आरटीपीसीआर बंधनकारक आहे. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, बार बंदच राहतील.

बायडेन यांनी घेतली राणीची भेट

लंडन, ता. १४ : तीन दिवसांची जी-७ परिषद आटोपून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज लंडनमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेतली. राणीला त्यांच्या ७० वर्षांच्या सम्राज्ञीपदाच्या कारिकर्दीत भेटणारे ते अमेरिकेचे १३ वे अध्यक्ष होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना बायडेन म्हणाले की, राणीला भेट्रन मला माझ्या आईची आठवण झाली. त्यांनी मला रशिया आणि चीनच्या अध्यक्षांबाबतही माहिती विचारली. आपण त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे.

खालिदा झियांकडे मागितला जन्मदाखला

ढाका, ता. १४: बांगलादेशमधील उच्च न्यायालयाने देशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची जन्मतारीख निश्चित करण्यासाठी त्यांच्याकडे जन्मदाखल्यासह विविध कागदपत्रांची मागणी केली आहे. झिया यांनी १५ ऑगस्ट १९४६ ही आपली जन्मतारीख सांगितली आहे. याच तारखेला १९७५ मध्ये वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांची हत्या झाली.

बहन्मंबर्ड महानगरपालिका

	मुख्य अभियंता (BM & HIC) विभाग Ch.E/BM/16566/HIC Dtd. 14:06:2021 अल्प ई-निविदा सूचना		
विभाग	मुख्य अभियंता (BM & HIC)		
उप-विभाग	Dy.Ch.E (HIC)		
निविदा क्रमांक	बोली क्र. ७१००२१२३२१		
विषय	एम/पूर्व वॉर्डमध्ये शिवाजीनगर येथे शिवाजीनगर यृ मॅटर्निटी होमच्या नवीन इमारतीसाठीच्या अतिरिव		

विषय	एम/पूर्व वॉर्डमध्ये शिवाजीनगर येथे शिवाजीनगर यूएचसी अँड मॅटर्निटी होमच्या नवीन इमारतीसाठीच्या अतिरिक्त सिव्हिल कामासाठी अतारांकित निविदा.
निविदा - विक्री	१५-०६-२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून ते २२-०६-२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत
संकेतस्थळ	http://portal.mcgm.gov.in
संबंधित व्यक्ती	A.E.(HIC)ES/S.E(HIC)ES
नाव	श्री. रवींद्र लोखंडे/ श्री. अजय सोनावणे
दूरध्वनी क्र.	०२२-२४९०१९३६, ९७६६९४६६४५
ई-मेल -आयडी	dyche01hic.pd@mcgm.gov.in

रोता कणकण तापाची, तपासणी करून ध्या रक्ताची! PRO/502/ADV/2021-22 Dy.Ch.E.(HIC)

जेएम फायनान्शिअल लिमिटेड A JM FINANCIAL कॉर्पोरेट आयडेंटीटी क्रमांक: L67120MH1986PLC038784 नोंदणीकृत कार्यालयः ७ वा मजला सीनर्जी,

आप्पासाहेब नराठे मार्ग, प्रमादेवी, मुंबई ४०००२५. दूरघ्वनी: +९१ २२ ६६३०३०३० * फॅक्स: +९१ २२ ६६३०३२२३ * वेबसाईट: www.jmfl.com सभासदांना त्यांचे तपशील अद्ययावत करण्याबाबतची सचना

सभासदांना याद्वारे सचना देण्यात येते की. जेएम फायनान्शिअल लिमिटेडची ('दि कंपनी') छत्तिसाबी वार्षिक सर्वसाधारण सभा ('दि एजीएम') व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('VC') इतर दुक्श्राव्य माध्यमाद्वारे ('OAVM') बुधवार, २८ जुलै २०२१ रोजी दुपारी ४.०० वा. होणार आहे. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (the 'MCA')द्वारे ८ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी २०२१ दरम्यान जारी करण्यात आलेली विविध सर्वसाधारण परिपत्रके आणि त्याचबरोबर जानेवारी २०२१ मध्ये सेबीद्वारे जारी केलेली परिपत्रके (एकत्रित 'परिपत्रके' वाचण्यात यावे) त्याचबरोबर कंपनी कायदा २०१३ (दि 'ऑक्ट') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५, सुधारितच्या लागू असलेल्या तरतुर्दीसह वाचण्यात यावा यासह संबंधितमध्ये ही एजीएम होणार आहे.

मागील वर्षींचा, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल सभासदांना फक्त इलेक्टॉनिक पर्यायात पाठविण्यात येईल.

नोंदणीकरण/ई-मेल पत्त्याचे अद्ययावतीकरण सभासद ज्यांनी आत्तापर्यंत सादर/नोंदणीकृत त्यांचे ई-मेल पत्ते केले नसतील. तर त्यांना विनंती करण्यात येते की, त्वरित त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे (the'DPs') सादर करावे. त्याचबरोबर सभासदांनी ते कंपनीला ecommunication@imfl.com येथे

किंवा त्यांचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी (the 'RTA') यांना einward.ris.@ kfintech.com येथे सादर करावेत.

पत्त्यावर किंवा त्यांच्या आरटीएकडे किंवा त्यांच्या डीपीजसह उपलब्ध असलेल्या पत्त्याव पाठविण्यात येतील लाभांश रक्कम इलेक्ट्रॉनिकली प्राप्त होण्यासाठी आदेश

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी त्यांचा लाभांश प्राप्त करण्यासाठी सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे बँक खाते तपशील कंपनी/आरटीए/डीपीजसह नोंदणीकृत/अद्ययावत करावेत. ज्यामुळे कंपनीला नॅशनल ॲटोमेटेड क्लिअरिंग हाऊस मेकॅनिझमद्वारे त्यांच्या संबंधित

बँक खात्यांमध्ये लाभाशांची रक्कम प्रत्यक्ष जमा करता येईल. वरील हेतुसाठी, सभासदांना विनंती करण्यात येते की, खाली दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

तपशील	समक्ष स्वरूपात भाग असलेले सभासद	इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग असलेले सभासद (डिमॅट)
बँक खाते तपशिलाचे नोंदणीकरण/ अद्ययावतीकरण	सर्व जॉईट होल्डर्सच्या समावेशासह सभासदांद्वारे सही केलेल्या पत्राच्या स्कॅन्ड कॉर्पाचा ई-मेल, जर काही असल्यास सह बँक खात्याच्या तपशिलासह/अद्ययावत तपशील कंपनीला थेथे किंवा त्यांचे आरटीए einward.ris.@kfintech.com थेथे सादर करावेत. (पत्राची वरील स्कॅन्ड प्रत ही प्रथम सभासदांच्या बँक खाते तपशिलासह रद्द चेकच्या स्कॅन प्रतीसह असावी, ज्यामध्ये त्यांचे/तिचे नाव त्यावर छापलेले असावे आणि बँक पासबुक/विवरणाच्या पहिल्या पानाची स्वसाक्षांकित प्रत असावी.)	त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीसह सभासदांचे डिमॅट खात्याच्या तपशिलामध्ये बँक खात्याचे तपशील नोंदणीकृत/ अद्ययावत करावेत.

जेएम फायनान्शिअल लिमिटेड करिता

ठिकाणः मुंबई प्रशांत चोक्सी समूह सचिव-अनुपालन, विधि व कंपनी सचिव दिनांकः जून १४, २०२१

नवी मंबई महानगरपालिका परिमंडळ-2 विभाग

त्र. कामाचे नांव अंदावाज्यकिय रककम (रू.) (73598)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील से.19. सुनिल चौगुले स्वित्य सार्वाच्या दोन्ही बाजुच्या कल्लंद्रता चेनालिंग फन्सींग पुरिषणं व द.57,985/- काल माती पुरिषणं व पसरिषणं. (73733) स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील प्र.क.12 मधील डेक्नी (7209)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील प्र.क.12 मधील डेक्नी (73667/- विमाणातील विष्टा विमाणातील से.1ण.) (73105)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील से.2 मधील जनता मार्किन काल विष्टा विमाणातील से.2 मधील जनता मार्किन विमाणातील दे विमाणातील से.2 मधील जनता मार्किन विमाणातील विप्र. विमाणातील से.2 मधील जनता से.2 (7309)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील से.2 मधील जाता से.4 स्वर्ण काल से.2 स्वर्ण काल से.2 सिलीएं). (7312)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील से.2 मधील जाता से.3 सिलीएं (7369)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील से.2 वालेच हेण्या से.4 सिलीएं (7369)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील प्र.क.1 विमाणातील से.3 सिलीएं (7130)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील प्र.क.1 विमाणातील से.3 सिलीएं (7130)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील प्र.क.1 वेदाल विष्र. विमाणातील से.2 सिलीएं (7130)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील प्र.क.1 से.4 सिलीएं (7130)स्वच्छ सर्वेदाण 2021 अंतर्गत ऐरोली विमाणातील प्र.क.1 से.4 सिलीएं से.4 सिला	निविदा सुचना.क्र-नमुमपा/परिमंडळ-२/ जनरल निधी/का.अ.(ऐरोली)/ 25 /2021-22				
(73598)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.19. सुलिल चाँगुले व्यतिक प्रतिवार परिवार विभाग प्रतिवार व्यतिक वर्षाय प्रतिवार व व व व व व व वि		कामाचे नांव	अंदाजपत्रकिय		
1 स्पॅटिस कलब लगतरिया दोल्ही बाजुच्या कल्क्ट्रिटला चेनलिंग फल्सींग पुरविण व सर्वित्रण. 2,57,985/- सर्वित्रण. 2,31,875/- विद्या प्रश्नित पेरोली सं.20बी मधील मोकळ्या मुखंडावर लाल माती पुरविण व पसरविण. 2,31,875/- विद्या प्रश्नित पेरोली विभागातील प्र.क.12 मधील डेडींज उपलग्याताठी ले.सी.ब. व डंपर पुरविण. 1,59,991/- विद्या प्रश्नित पेरोली विभागातील प्र.क.12 मधील डेडींज उपलग्याताठी ले.सी.ब. व डंपर पुरविण. 1,59,991/- विद्या प्रश्नित करणे. 1,59,991/- विद्या प्रश्नित करणे. 1,59,991/- विद्या प्रश्नित करणे. 2,31,875/- विद्या प्रश्नित करणे. 1,59,991/- विद्या प्रश्नित करणे. 2,49,210/- विद्या करणे. 2,49,201/- विद्या करणे. 2,40,201/- विद्या करणे.	sh.	(73598)प्रचरक मर्वेशमा २०२१ अंतर्गत प्रेमेची विभागातील मे 19 मनिल गौगले	रक्कम (रू.)		
सर्वाविणे. (73733) स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली से.20वी मधील मोक्क्या मुखंडावर आज माती पुरविणे व पसरविणे. (72090)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील प्र.क.12 मधील डेबीज उपल्यावारी जे.सी.बी. व डंपर पूरविणे. (72087)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील से.1ए.2 मधील डेबीज प्रतिगत रंगरंगोटी करणे. (73601)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील से.1ए.2 मधील पदपयाच्या सेलीवाता रंगरंगोटी करणे. (73601)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील से.19 येथील युरो स्वध्नेत्याच्या दोनहीं बाजुच्या करूब्हेटला घेनलिंग फेन्सींग पुरविणे व बसविणे. (73601)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागांव अंतर्गत भागात विविध क्रिकणी लिटर विस्त पुरविणे व बसविणे. (7309)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील से.2 मधील जातरा मार्केट्या सितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73125)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील से.2 मधील जातरा प्रतिग्वीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72819)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील संदि मधील नागरी आरोग्य केंद्र मितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (7387)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत एरोली विमागातील यादवनगर, विचयां प्रतिगिधी रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक सर्वेश लिहिणे. (7180)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत एरोली विमागातील यादवनगर, विचयां प्रतिगिधी रंगरंगोटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उंडरणात्म त्रात्मच प्रतिगीची रंगरंगीटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली संद्रयां स्वात्याच्या मितीची रंगरंगीटी करणे. (7309)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत एरोली विमागातील प्रक.12 येथील खुल्या वारारंग्व आर.वी.सी. झाक्कणे पुरविणे व बसविणे. (7309)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत एरोली विमागातील प्रक.12 वेथील खुल्या वर्णरात्म सर्वेचां विमान संत्याची करणे. (7309)स्वच्छ सर्वेवाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील सं.2 मधील संक्यावासाहेब अंत्यावासाहेब अंतर्गत परेवली विमागातील सं.2 मधील सं.8 हिलाणे. (7220)स्वच्छ सर्वेवाण 2021 अंतर्गत ऐरोली विमागातील पर्येवालिकेस स्वच्यावासाहेब अंतेबाला सं.2 मधील अंतराता	1		2 57 985/-		
2 (73733) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.20बी मधील मोकळ्या मुखंडावर ताल माती पुरिकेण व पसरविण. (72090)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 मधील डेबीज उचलण्याताली जे.ती.जी. व डंगर पुरिकेण. (73601)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.1ए.2 मधील पदपयाच्या ति.67.567/-रिकेणा रंगरंगरीट करणे. (73601)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.1ए.2 मधील पदपयाच्या ति.67.567/-रिकेणा रंगरंगरीट करणे. (73604)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागांव अंतर्गत भागात विविध टिकेणणी लिटर विनस पुरिकेण व सरविण. (73564)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागांव अंतर्गत भागात विविध टिकेणणी लिटर विनस पुरिकेण व सरविण. (73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मार्केटच्या मितीची रंगरंगीटो करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मार्केटच्या मितीची रंगरंगीटो करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (7319)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी आरोग्य केट्ट मितीची रंगरंगीटो करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सादवनगर, विचपडा वेच्याल नाल्याच्या रेलीगता रंगरंगीटो करणे. (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली संदेशत वात्मक्याच्या मितीची रंगरंगीटो करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली संदेशत वात्मक्याच्या मितीची रंगरंगीटो करणे. (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंत्रपत्म व नालेप्त नालाक लानतच्या मितीची रंगरंगीटे करणे. (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.20वी मधील चित्च करणे व रिजाश्मक संदेश विहिणे. (7308)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.20वी मधील चित्व करणे व रिजाश्मक संदेश विहिणे. (7208)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.5 वेचील सस्त्याक्य मितीकरी वर्गरंगीच करणे. (7309)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.5 वेचील सस्त्यालम्ब स्वच्या स्वच्या मितीची रंगरंगीटे करणे. (7314)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.5 वेचील रस्त्यालमाव्य स्वच्या स्वच्या मित			2,07,000/		
जाल माती पुरविणं व पसरविण: 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 मधील डेबीज उपलण्याताली जे.सी.बी. व डंपर पुरविण: (72087)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.1ए.2 मधील पदायाच्या रेलीगाता रांगांगोटी करणे. (73601)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.1ए.2 मधील पदायाच्या रेलीगाता रांगांगोटी करणे. (73601)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.19 येथील यु. (2,49,210/बा)ळ्याताच्या दोल्ही वाजुट्या करूढ्टिला चेतिलीग फेन्सींग पुरविणे व बसविण. (73604)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जातता मार्केट्या भितीची रंगरंगोटी करणे व प्रणात्मक संदेश लिहिण. (73125)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जातता मार्केट्या भितीची रंगरंगोटी करणे व प्रणात्मक संदेश लिहिण. (72819)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी आरोग्य बेद मितीची रंगरंगोटी करणे व प्रणात्मक संदेश लिहिण. (72819)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी अतरोग्य बेद मितीची रंगरंगोटी करणे व प्रणात्मक संदेश लिहिण. (73819)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील संप्रतान प्रणातील प्रणात्मक नागराच्या रेलीगाला रंगरंगोटी करणे. (71873)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत करणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेबन वातराव्य मार्तिची रंगरंगोटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत करणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेबन वातराव्य आरोतीच रंगरंगोटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत रोली-बेतापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपात्म वातरावय आरतीची प्रगातीच करणे. (71307)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत रोली विभागातील प्रक्र.12 येथील खुल्य राटारावर आर.वी.ती. इंगलिण प्रणात्मक सर्वेच लिहिण. (73069)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत रोली विभागातील प्रक.12 येथील बिला प्रतान सर्वेचा विश्वण्य प्रतान करणे व प्रणात्मक सर्वेच लिहिण. (73112)स्वच्छ सर्वेबाण 2021 अंतर्गत रोली विभागातील संप्यत्व प्रकेच सर्वेचा करणे व प्रणात्मक सर्वेच लिहिण. (7388)स्वच्छ सर्वेचाण 2021 अंतर्गत रोली विभागातील सं.5 संयोल डॉ.बालासाहेव संत्यत्व सर्वेचा करणे व प्रणात्मक सरेच विभागातील सं.5 संयोल हं नात सर्वेचा सर्वेचा अंवेडकर व्याचाच्या भितीच रंगरंगीट करणे व प्रणात्मक सरेच लिहिण. (7384)स्वच्छ सर्वेचाण 2021 अंतर्गत रोली विभागातील					
उ. (72090)स्चण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील प्र.क.12 मधील डेक्कीण विभागतील रंगरंगाटी करणे. (73601)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील से.19 येथील युरे स्वांग्य स्विणाव रंगरंगाटी करणे. (73601)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील से.19 येथील युरे स्वांग्य टोन्हीं बालुच्या कल्ल्हेटला चेनलिंग फेन्सींग पूरिवर्ण व कसविणे. (73601)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली किमागातील से.19 येथील युरे स्वांग्य टोन्हीं वालुच्या कल्ल्हेटला चेनलिंग फेन्सींग पूरिवर्ण व कसविणे. (73601)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली किमागातील से.2 मधील जनता मार्केच्या मितीची रंगरंगोटी करणे व प्रेसणात्मक संदेश लिहिणे. (72097)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील से.2 मधील जाता मार्केच्या मितीची रंगरंगोटी करणे व प्रेसणात्मक संदेश लिहिणे. (72097)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील से.2 मधील नागरी आरोग्य केंद्र मितीची रंगरंगोटी करणे व प्रेसणात्मक संदेश लिहिणे. (72819)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील यादवनगर, विचयड वृद्धाले स्वर्ण स्वर्ण करणे करणे व प्रेसणात्मक संदेश लिहिणे. (71873)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोगरंगीत करणे. (71306)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोगरंगीत करणे. (71306)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोग-बेलापुर स्त्र्यावरील धणसोली अंडरपात व त्रेसील नाका लगतच्या मितीची रंगरंगीटी करणे. (73069)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोगली विभागातील सं.20वी मधील शिव शंकर टॉवर ते मानासी अपर्टमेट लगतच्या परिसारील मितीचा रंगरंगीटी करणे. (73069)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील सं.20वी मधील शिव शंकर टॉवर ते मानासी अपर्टमेट लगतच्या परिसारील मितीचा रंगरंगीटी करणे व प्रेसणात्मक संदेश लिहिणे. (73069)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील सं.20वी मधील शिव शंकर टॉवर ते मानासी अपर्टमेट लगतव्या परिसारील मितीचा रंगरंगीटी करणे व प्रेसणात्मक संदेश लिहिणे. (73069)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील प्रेसणिकरी चीक ते प्रांगतेल करणे व प्रेस्वाल संस्वाल परिसारी करणे. (73069)स्वण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐसोली विभागातील प्रक.5 येथील रत्त्यालमात ते ते ते पर्याल करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (7208)स्वण्ड सर्वे	2	[[[[[[[[[[[[[[[[[[[2,31,875/-		
प्रविक्षण प्रशासको जो.सी.सी. व इंपर पुरविणे. (72087)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.1ए.2 मणेल पदपयाच्या रक्षीमाना रंगरंगोटी करणे. (73564)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.19 येथील युरो शाळेलगतच्या दोन्ही बाजुच्या कन्व्रंटला फेनलिंग फेनसींग पुरविण व बसविणे. (73564)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागांव अंतर्गत भागात विविध टिक्रणों किरत बिनस पुरविणे व बसविणे. (73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मणील जलता मार्केटच्या मितीची रंगरंगोंटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मणील जलता मार्केटच्या मितीची रंगरंगोंटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मणील नागरी आरोग्य केट्न मितीची रंगरंगोंटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मणील नागरी अरोग्य केट्न मितीची रंगरंगोंटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेबन नागरंग्या मितीची रंगरंगोंटी करणे. (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेबन नागरंग्या मितीची रंगरंगोंटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेबन नागरंग्या मितीची रंगरंगोंटी करणे. (7307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेबन नागरंग्या मितीची रंगरंगोंटी करणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोली विभागातील प्रक.12 सेथील खुल्य मारासंवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोली विभागातील प्रक.12 सेथील खुल्य प्रच.24,8,456/-विजो स्टेबन किरीचा रंगरंगोंटी करणे व प्रणात्मक संदेश लिहिणे. (7328)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोली विभागातील सं.2 मणीक रोल कर्स कर्स राम्याच करणे व प्रणात्मक संदेश लिहिणे. (73280)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोली विभागातील सं.2 मणीक रोलावल सं.2 सं.2 सं.2 सं.2 सं.2 सं.2 सं.2 सं.2					
1,67,587/- 1,73601)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.19 येथील युरो शाळेलगतच्या दोन्हीं बाजुच्या कल्कंटला पेनलिंग फेनसींग पुरिवणे व बसविणे. 2,49,210/- 1,72564)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागांव अंतर्गत भागात विविध किमणी लिटर विनस पुरिवणे व बसविणे. 2,50,000/- 1,7209)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मार्केटच्या मितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,40,202/- 1,7215)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जागरी 1,58,046/- 1,7207)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जागरी 1,58,046/- 1,7207)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जागरी 1,58,046/- 1,7207)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जागरी 1,58,046/- 1,7217,स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत छोली-बेलापुर स्ट्यावरील घणसोली 2,55,559/- 2,55,559/- 2,71306)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत छोल-बेलापुर स्ट्यावरील घणसोली स्टेखन 2,47,759/- 1,7306)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत छोल-बेलापुर स्ट्यावरील घणसोली स्टेखन 2,47,759/- 1,7306)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत छोल-बेलापुर स्ट्यावरील घणसोली अंडरपास व नोतील ताका लागतत्या मितीची संगंगोटी करणे. 2,47,759/- 1,7306)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील खेळा 2,47,759/- 1,7306)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील खेळा 2,20,628/- 1,7312)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील खेळा 2,53,866/- 1,7305)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील खेळा 2,53,866/- 1,7305)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील खेळा 2,53,466/- 1,7305)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.15 येथील खेळा 2,53,466/- 1,7305)स्वच्छः सर्वेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.15 येथील हों बावासाहेब 2,04,204/- 1,7311/ करणे व प्रेरणालक संदेख लिहिणे. 2,44,343/- 1,7311/ करणे व प्रेरणालक संदेख लिहिणे. 2,44,343/- 1,7311/ करणे संरोल व व व व प्रत्यालक संदेख लिहिणे. 2,44,343/- 1,7311/ व व प्रतेषण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.2 मधील झेंबाबासाहेव 2,44,269/-	3	TO A DOOR HANDLESS OF THE SEASON AND A SEASON AND A SEASON AND A SEASON ASSOCIATION AND A SEASON ASSOCIATION ASSOC	1,59,991/-		
(73601)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.19 येथील युरो शाळेक्यातच्या दोन्ही बाजुट्या कल्व्हेंटला ऐनलिंग फेन्सींग पुरविण व बसविणे. 2.50,000/- (72564)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागांव अंतर्गत भागात विविध किमाण विदा बिक्स पुरविण व बसविणे. 2.50,000/- (72099)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मार्केट्या मितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2.40,202/- (72097)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मार्केट्या मितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73125)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी आरोग्य केंद्र मितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 1.58,046/- (72819)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चिषपाडा वृद्धाल काल्याच्या रंगियाला रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2.51,597/- (71873)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चिषपाडा वृद्धाल काल्याच्या रंगियाला रंगरंगोटी करणे. 2.55,959/- (71306)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली संदर्शन वृद्धाल सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली संदर्शन व नोसील नाका लातरच्या मितीची रंगरंगोटी करणे. 2.47,792/- (71306)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंतरपात व नोसील नाका लातरच्या मितीची रंगरंगोटी करणे. 2.47,792/- (73069)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रेरणात्मक संदर्श लिहिणे. (7309)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रंति करणे व रू.53,866/- (7309)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 होंड शोष्म ते से.8 दिलायन व रू.53,866/- (72086)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रंति कर्ण व रू.04,204/- रंगरंगीट करणे व प्रिता परंगीट करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (7317)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रंति कर्मी कर्मीच व रंगरंगीट करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (7314)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रंति मेरोलीमाता मंदि स्वर्याल स्वर्याल पर्चाल संदेश करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (7314)स्वरुक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.6,7	7	(72087)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.1ए,2 मधील पदपथाच्या	4.07.507/		
शाळेलगतच्या दोन्ही बाजुच्या कल्व्हंटला घेनलिंग फेन्सींग पुरविणे व बसविणे. 2,50,000/- 73564)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागांव अंतर्गत भागात विविध किमाणी लिटर बिन्स पुरविणे व बसविणे. 2,50,000/- 72099)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मार्केटच्या मिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,40,202/- 7(73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 राजेश हेल्य कलब ते धर्माधिकारी वांकाची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 1,58,046/- 31रोग्य केद्र मिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,51,597/- 2,281)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नामरी आरोग्य केद्र मिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,51,597/- 2,47,759/- 3इडाणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन ठाटिचे रंगकाम करणे. 2,55,959/- 3इडाणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन ठाटिचे रंगकाम करणे. 2,47,759/- 2,47	4	रेलींगला रंगरंगोटी करणे.	1,67,567/-		
शाळेक्सगत्य्या द्विन्हें बाजुच्या करुक्टेल्ला येनालिय फस्तीय पुरविण व बसविण. (7366)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागांव अंतर्गत भागात विविध किणाणी लिटर विरुच पुरविणे व बसविण. 7 (7209)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मर्गक्टिच्या फ्रिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 8 (7312)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता प्रात्मिक सी योगीयिकारी योगांगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 9 (72097)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी प्रोत्मिकारी योगांगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 10 (72819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी प्रेर्वाण कर्मिकारी योगांगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 11 (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत छोण-बेलापुर स्त्रत्यावरील घणसोली इंड्रणायुलावालील कॉलमबर धीडीत्मांडन आर्टचे रंगकाम करणे. 12 (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत छोण-बेलापुर स्त्रत्यावरील घणसोली इंडरपात्म व नोतील नाका लतात्म्य फ्रितीची रंगरंगोटी करणे. 13 (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत छोण-बेलापुर स्त्रत्यावरील घणसोली अंडरपात्म व नोतील नाका लतात्म्य फ्रितीची रंगरंगोटी करणे. 14 (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या यटायंव आर.सी.सी. आकर्ण पुरविणे व बसविण. 15 देवर ते मानती आर्टमेंट लगतच्या परिस्पतील किमागातील से.20वी मधील शिव शंकर टॉवर ते मानती आर्टमेंट लगतच्या परिस्पतील किमागातील से.20वी मधील शिव शंकर टॉवर ते मानती आर्टमेंट लगतच्या परिस्पतील किमागातील से.40वी मधील शिव शंकर टॉवर ते मानती आर्टमेंट लगतच्या परिस्पतील किमागातील से.45व लिहिणे. 16 (7305)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.61क विदेणे. 17 अजापती हॉल व प्रियंका संतर्गति ऐरोली विभागातील से.5 वेथील झं.बाबासाईव आंबेडकर स्मारकास फितीस व त्रीताल रंगरंगीट करणे. 18 अवंडकर स्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालात किनाय रिम्यंकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 20 (7208)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालात सि. 244,434-31-31विक्ष सरणात्म करोरी व देवाप्रतर्ग ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील इं.बाव्याच स्तर्याच करणे व देवाण व द	5	(73601)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.19 येथील युरो	2 40 210/		
विकाणी लिटर बिल्स पुरविणं व बसविणं. 2,50,000/- 7 7/2099)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जलता 2,40,202/- 1,73125)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 राजेश हेल्थ क्लब ते 2,44,277/- 2,44,277/- 1,58,046/- 1,			2,49,210/-		
(72099)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मार्केटच्या भिर्तीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 राजेश हेल्य क्लब ते प्रमिचारी चौकाची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72097)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी आरोग्य केंद्र भिरीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चिंचपाडा येथील नाल्याच्या रेलींगला रंगरंगोटी करणे. (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डाणपुलाखालील कॉलमवर चौडो/मार्ड आरोच रक्ताम करणे. (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डाणपुलाखालील कॉलमवर चौडो/मार्ड आरोच रंगलाम करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपाल व नोसील नाका लगतच्या भिरीची रंगरंगोटी करणे. (73009)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपाल व नोसील नाका लगतच्या भिरीची रंगरंगोटी करणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत रेगोली विभागातील प्रक:12 येथील खुल्या गाटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रक:12 येथील खुल्या गाटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व वसविणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20बी मधील चिंच शंकर देशात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रमिणिकारी चौंक ते प्रजापक सर्वेच प्रयोग स्पार्योटी करणे. (72880)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रमिणिकारी चौंक ते प्रजापत करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रक:6 येथील रस्त्यालगत सर्वेक्षण स्थाल करणे व प्रेरणात्मक सर्वेच लिहिणे. (7314)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील झं.बाबासाहेब अंबेडकर उद्यालयाच्या भिरीची करणे व प्रेरणात्मक सर्वेच लिहिणे. (7314)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील झं.बाबाताहेब सर्वेक्षण २०२ अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्र्यां ते ते प्रां ते वर्यां ते स्रमातील स्थां स्विक्षण स्थां स्वच्यां वर्यां स्य	6		2 50 000/-		
7 मार्केटच्या भितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिण. 2,40,202-1 8 (73125)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 राजेश हेल्थ क्लब ते प्रमीधिकारी गीकाची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,44,277-1 9 (72097)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील लागरी आरोग्य केंद्र भितीची रंगरंगोटी करणे. 1,58,046/-1 10 (72819)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत रुपेली विभागातील से.2 मधील लागरी येथील नाल्याच्या रेलींगला रंगरंगोटी करणे. 2,51,597/-1 11 (71873)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उज्जाणपुलावालील कॉलमवर थीडी अंतर्गत रोगेला तर्ण-सेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतस्या भितीची रंगरंगोटी करणे. 2,47,759/-1 12 (71300)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील लाल लगतस्य भितीची रंगरंगोटी करणे. 2,47,759/-1 13 (73069)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोसेली विभागातील प्र.201 मधील खिश शंकर रंवेर ते मानसी अपार्टमेट लगतस्य परिस्ताति विभागातील प्र.35.12 येथील खुल्या गररावर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसरिणे. 2,20,628/-1 15 (73095)स्वरण्ड सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोसेली विभागातील प्र.201 मधील खिश शंकर रोवर ते मानसी अपार्टमेट लगतच्या परिसारतील भितीना रंगरंगोटी करणे व प्र.201 सर्वेक्षण येथा प्र.201 स्वर्या स्टेशिं स्टेशिं स्वर्या स्टेशिं स्वर्या स्टेशिं स्वर्या स्वर्या स्टेशिं स्वर्या स्टेशिं स्वर्या सर्वेक्षण येथा स्टेशिं सर्वेक्षण येथा स्वर्या स्वर्या स्वर्या स्वर्या स्वर्या स्वर्या स्वर्या स्वर्या सर्वेक्षण येथा स्वर्या रंगरंगीति करणे. 2,44,343/-1 16			2,00,000		
(73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 राजेश हेल्थ क्लब ते प्रमीपिकारी योकार्यो रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72097)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी आरोग्य केंद्र मितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चिंचपाडा येथील नाल्याच्या रेलींगला रंगरंगोटी करणे. (7819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत छोगे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डाणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन आर्टचे रंगकाम करणे. (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डाणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन आर्टचे रंगकाम करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतच्या मितीची रंगरंगोटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नंतिली रंगरंगोटी करणे. (7312)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गृटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसर्विणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गृटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसर्विणे. (7312)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.0धी मधील शिव शंकर देशर मितिची रंगरंगोटी करणे व प्रराणात्मक संदेश लिहिणे. (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली सिभागातील पर्मीपिकारी चौक ते प्रजापती हॉल व प्रियंका हिटेल ते प्रिसिच्दी हॉटेल पर्यत कर्वस्टोन दुरुस्ती करल रंगरंगोटी करणे. (7280)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.15 येथील झं.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मितीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.2 मधील झं.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मितीची रंगरंगोटी करणे व प्रणात्मक संदेश लिहिणे. (7314)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.2 मधील झं.बाबासाहेब आंबेडकर स्वयाणच्या मितीची रंगरंगोटी करणे व प्रणात्मक संदेश लिहिणे. (7314)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.0 संत्री मितीचाता संदिर ते बागर हॉस्पटल पर्येत व देवा प्रतिच्छो सर्वाण सरीव मितीची सम्तानात सरीव निरीणे. (7314)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समानातल सरीव मितीची मंत्रित रंगरोणी करणे व प्रणात्	7	[0.00] [0	2.40.202/-		
8 धर्मधिकारी चीकाची रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,44,277/- 9 (72097)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी आरोग्य केंद्र मितीची रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 1,58,046/- 10 (72819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चिचपाडा येथील नाल्याच्या रंलीगला रंगरंगीटी करणे. 2,51,597/- 11 (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डाणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन आर्टचे रंगकाम करणे. 2,47,759/- 12 (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उंडरपास व नांसील नाला लगतत्वच्या मितीची रंगरंगीटी करणे. 2,47,759/- 13 (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्य गृटातंवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसरिचणे. 2,47,792/- 14 (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील में.20वी मधील खिव शंकर रंवर ते मानसी अपार्टमेंट लगतत्व्या परिसरातील मितीचा रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,20,628/- 15 टांवर ते मानसी अपार्टमेंट लगतत्व्या परिसरातील सें.9 हाँडा शोरम ते से.8 रिलायन व प्र.जापती होंलि करणे. 2,53,866/- 16 (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सें.2 मधील हों व ते अपाप्त कें ते अपाप्त करणे. 2,48,456/- 17 (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सें.5 येथील संस्यालाहें व ते अपाप्त करण व प्रेरणात्मक सरेश लिहिणे. 2,53,149/- 18 <t< td=""><td></td><td></td><td></td></t<>					
प्रमाधकारो चाकाचा रारागट करण व प्ररणात्मक सदेश लिहिण. (72097)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नागरी आरोग्य केंद्र मितीची रागगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चिंचपाडा येथील नाल्याच्या रेलींगाला रंगरंगोटी करणे. (71803)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डणपुलाखालील कॉलमकर थीडी/मार्डन आर्टचे रंगकाम करणे. (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतच्या मितीची रंगरंगोटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतच्या मितीची रंगरंगोटी करणे. (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोगेली विभागातील प्र.इ.12 येथील खुल्या गरातंवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.12 येथील खुल्या येरायात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील शिव शंकर टेवंद ते मानसी आपर्टेम्ट लगतच्या परिसरातील मितीचा रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली तेशागातील धर्माधिकारी योक ते प्रजारीत स्टोला पर्वेत मितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ. येथील इं. बाबासाहेब आंबेडकर स्मायकास मितीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ. येथील रस्त्यालगत क्रितेवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ. येथील रस्त्यालगत क्रितेवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से. मधील इं. बाबासाहेब आंबेडकर स्यालग्या मितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से. मधील मितीचा रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली तिभागातील से. से. मधील मितीचा रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73165)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली तिभागातील प्र. से. सधील मितीचा रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश	8		2,44,277/-		
1,58,046/- 10 (72819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चियपाडा येथील नाल्याच्या रेलीगला रारागोटी करणे. 2,51,597/- 11 (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन आर्टचे रंगकाम करणे. 2,55,959/- 12 (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. 2,47,759/- 13 (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व गोसील गाका लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. 2,47,792/- 14 (7306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. 2,20,628/- 15 (7305)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील थिव शंकर टॉवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- 16 (7305)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 होंडा शोरम ते से.8 रिलायन्स तेओ स्टोअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- 17 (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.चिकारी चेकरणे व प्र.चराचीटी करणे. 2,04,204/- (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मात्मका मिंतीस व रेलीगला रंगरंगोटी करणे. 2,44,34/- (73017)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मात्मका मिंतीस व रेलीगला रंगरंगोटी करणे. 2,44,34/- (73017)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मात्मका मिंती रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,44,245/- (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतर्गीमाता मंदिर ते बंगरंग होस्पत परेत व देवा प्रतिच्छा मेदानालगत भिंतींची मॉडन आंट नुसार रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,49,799/- (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतर्गीमाता रंगरंगीटी करणे. 2,49,625/- (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील इंगरंगीट करणे. 2,49,280/- (73165)स्वच्छ सर्वेक्			320 6		
10 (72819)स्वच्छ सर्वक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चिंचपाडा येथील नाल्याच्या रेलींगला रंगरंगोटी करणे. 11 (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन आर्टचे रंगकाम करणे. 12 (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतच्या मितीची रंगरंगोटी करणे. 13 (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील नाका लगतच्या मितीची रंगरंगोटी करणे. 14 (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील नाका लगतच्या मितीची रंगरंगोटी करणे. 15 (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.12 येथील खुल्या गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. 16 (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील शिव शंकर देवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भितीचा रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 16 (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली तेभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजापती हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्कस्टान दुक्स्ती करल रंगरंगीटी करणे. 17 प्रतायी हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्कस्टान दुक्स्ती करल रंगरंगीटी करणे. 18 (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ. प्रधील डॉ.बाबासाहेब आंवेडकर स्मारकास मितीच व रंलगंगत ऐरोली विभागातील प्र.इ. प्रधील डॉ.बाबासाहेब आंवेडकर उद्यानाच्या मितीची रंगरंगीटी करणे. 2,04,204/-रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,173143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से. प्र. प्रधील हॉ.वाबासाहेब आंवेडकर उद्यानाच्या मितीची रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,173143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से. प्रतिचीच गंगरंगीटी करणे व प्ररणात्मक संदेश लिहिणे. 2,173143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से. प्र. स्वांच प्रांचा रंगरंगीटी करणे व प्ररणात्मक संदेश लिहिणे. 2,173143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से. व प्र. स्वांच रंगरंगीटी करणे व प्ररणात्मक संदेश लिहिणे. 2,17316) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं. व प्र. प्र. स्वांच रंगरंगीटी करणे व प्र. प्र. प्र. स्वंच व प्र. प्र. स्	9	, , ,	1,58,046/-		
येथील नाल्याच्या रेलींगला रंगरंगोटी करणे. (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डाणपुलाखालील कॉलमवर प्रौडी/मार्डन आर्टचे रंगलाम करणे. (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेखन लगतच्या मिंतीची रंगरंगोटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेखन लगतच्या मिंतीची रंगरंगोटी करणे. (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील नाका लगतच्या मिंतीची रंगरंगोटी करणे. (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.12 येथील खुल्या गृटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील शिव शंकर टेवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील मिंतींना रंगरंगोटी करणे व येरणात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्रमाधिकारी चौक ते प्रजापती हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टान दुरुस्ती करल रंगरंगोटी करणे. (72886)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.6 येथील रस्त्यालगत मिंतीच रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.6 येथील रस्त्यालगत मिंतीच रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.6 येथील रस्त्यालगत मिंतीच रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील झं.बाबासाहेब आंबेडकर उद्यालाच्या मिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संत्रीचीमाता मंदिर ते बंगर हॉस्पीटल पर्यत व देवा प्रतिण्ठा मैदानालगत मिंतीची मॉर्डन आंटि करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील रु.णे. स्रंणी संर्ये करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (7305)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.16, व प्र.इ.18 मधील मिंतीची मांपायीटी करणे व प्र.चालक सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.16, व ४.इ.18 स्र. स्र. स्र. स्र. स्र. स्र. स्र. स्र.					
11 (71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर स्स्त्यावरील घणसोली उड्डाणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन आर्टचे रंगकाम करणे. (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील नाका लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोरीली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व स्तरिणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व स्तरिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली तेश होंडा शोष्म ते से.8 रिलायन्स जिओ स्टोअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रराणात्मक संदेश लिहिणे. (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजापती होंल व प्रियंका होंटल ते प्रसिच्ध होंटल पर्यंत कर्यस्टोन दुरुस्ती करण ये. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत हितीचर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73117)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील झें.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगत रोगंगोटी करणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील झें.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील झें.बाबासाहेब आंबेडक उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्र्यंगाटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 स्थाल प्र.क.16 करणे. व प्र.क.18 स्थाल याच्या रंगरंगोटी करणे. व अंपल्यासाठी असीनी वांचरेत रोती वागातील प्र.क.16, व प्र.क.18 स्थाल प्र.क.16 स्थाल स्वेक्ष याच्या रंगरंगोटी करणे. व अंपल्यासाठी असीनि कांचर्यासाठील हाडेन स्थाल स्वेक्ष याच्यासाठील स्वेक्ष स्वच्यासाठील हाडेन स्वच्यासाठ	10	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	2,51,597/-		
3 इड्डाणपुलाखालील कॉलमवर थीडी/मार्डन आर्टचे रंगकाम करणे. (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील नाका लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. (7306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.12 येथील खुल्या गरातंवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20वी मधील शिव शंकर टेवंच ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौंक ते प्रजापती हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टान दुरुस्ती करले रंगरंगोटी करणे. (7286)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौंक ते प्रजापती हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टान दुरुस्ती करले रंगरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत क्रितीचर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72317)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत हिंतीचर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यालाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संत्रीमीमाता मंदिर ते बंगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठा ऐरोली विभागातील से.01 संत्रीमीमाता मंदिर ते बंगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठा सम्तालगत भिंतीची मॉडेन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्रूपेंं करणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मुर्में बंदर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लेखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मुर्में व स्र्यंंं स्र.व व उपर्यांं ते से.8 खंडा व उपर्यंं ते ते व उपर्यंं ते ते व अगान्या सर्वेक्ष येणान्या स्वाड स्थानक सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरो					
12 (71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेशन लगतच्या भितीची रंगरंगोटी करणे. 2,47,759/- 13 (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोतील लाका लगतच्या भितीची रंगरंगोटी करणे. 2,47,792/- 2,20,628/- 14 (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत रोतेली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गटारांवर आती.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. 2,20,628/- 15 टॉवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भितींला रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,53,866/- प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,53,866/- प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 होंडा शोरूम ते से.8 रिलायन्स जिओ स्टीअर पर्यंत भितींला रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजापती हॉल् व प्रियंका होंटेल ते प्रिसिध्दी होंटेल पर्यंत कर्बस्टान दुरुस्ती करणे 2,04,204/- रागरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील उ.,53,149/- (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब अंबिडकर उद्यालाच्या भितीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.0 संत्रीभीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिच्छान मेदालालगत भितीची मॉडिंक आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संत्रीभीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिच्छान मेदालालगत भितीची मॉडिंक आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली तिभागातील प्र.क.16, व प्र.क.18 स्टूर्गन वॉटर च्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,290/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,49,280/- 2,	11		2,55,959/-		
2,47,759/- 13 वर्गतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. 2,47,759/- 14 (7307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील नाका लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. 2,47,792/- 14 (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बत्तविणे. 2,20,628/- 15 टॉवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,53,866/- 16 जिओ स्टोअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- 17 प्रजापती हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टीन दुरुस्ती करला 2,04,204/- 18 (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील इं.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. 2,53,149/- 19 (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत 2,37,042/- 19 (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत 2,37,042/- 20 (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,37,042/- 21 ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिच्छान मेदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,269/- 22 (7305) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,49,799/- 23 (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 स्ट्रॉम वॉटर इन्ट्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,280/- 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेबीज उचल्यासाठी जे.सी.बी. व उपर पुरविणे. 2,49,280/-					
13 (71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील नाका लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. 14 (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20बी मधील शिव शंकर टाँवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 हाँडा शोरुम ते से.8 रिलायन्स जिओं स्टोअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजारंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील सं.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73044)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतर्गीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिच्छान मेदानालगत भिंतीची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतालगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतालगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे स्त्रेण स्त्रेण युक्श सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 स्रील इंबीज उपलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाड स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा वाड्य स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा विभागत्य स्वाह सम्शानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा विभागत्य	12		2,47,759/-		
व नांसील नाका लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे. 2,47,792-14 (73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.12 येथील खुल्या गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. 2,20,628/-15 2ॉवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,53,866/- प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- जिओ स्टीअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- जिओ स्टीअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- जिओ स्टीअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- जिओ स्टीअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,04,204/- रंगरंगोटी करणे. 2,04,204/- रंगरंगोटी करणे. 2,04,204/- रंगरंगोटी करणे. 2,53,149/- अविकास स्वात्म भिंतींत व रेलींगला रंगरंगोटी करणे. 2,53,149/- अविकास करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,53,149/- अविकास करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,44,343/- स्वात्म करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,37,042/- अविकास करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,37,042/- रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,37,042/- स्वात्म संवात्म संवा	99.00				
14 गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20बी मधील शिव शंकर टॉवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 होंडा शोरुम ते से.8 रिलायन्स जिओ स्टोअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजापती हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टोन दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. 2,44,343/- भंतिवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली तिभागातील प्र.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,625/- 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाड स्मशालभुमी ते से.83 खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा कार्य, कार्यन साफास्फई करणे.	13		2,47,792/-		
14 गटारांवर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे. (73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20बी मधील शिव शंकर टॉवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 होंडा शोरुम ते से.8 रिलायन्स जिओ स्टोअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजापती हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टोन दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. 2,44,343/- भंतिवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली तिभागातील प्र.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,625/- 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाड स्मशालभुमी ते से.83 खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा कार्य, कार्यन साफास्फई करणे.		(73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.12 येथील खुल्या	0.00.0001		
15 टॉवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिर्तींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,53,866/- प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 16 (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 हॉडा शोरूम ते से.8 रिलायन्स जिओ स्टोअर पर्यंत भिर्तीना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,456/- 17 (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौंक ते प्रजापती हॉल् व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टोन दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे. 2,04,204/- रंगरंगोटी करणे. 18 (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. 2,53,149/- रंगरंगीय रंगराकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 20 (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,37,042/- रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 21 (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बंगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिचिणे. 2,48,269/- रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 22 (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगीटी करणे. 2,49,799/- रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 23 (7305)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉल स्ट्रॉल व्याच्या स्ट्रॉलिंग ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 2,49,280/- रंगरंगील इंब्रोज उचलण्यासाठी जे.सी.बी. व उंपर पुरविणे. 24 (73005)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील झांकेन	14		2,20,628/-		
प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 होंडा शोरुम ते से.8 रिलायन्स जिओ स्टोअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौंक ते प्रजापती हॉल् व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टोन दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.6 येथील रस्त्यालगत भिंतीचर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संत्रीक्षीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिच्छान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे ते प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. (73079) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉन वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (7305)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.इ.16, व प्र.इ.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणान्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/-काढुन साफसफाई करणे.		(73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20बी मधील शिव शंकर			
(73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 होंडा शोरुम ते से.8 रिलायन्स जिओ स्टोअर पर्यत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजापती हॉल् व प्रियंका होंटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टोन दुरुस्ती करून 2,04,204/रंगरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेबीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेबीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाड-झुडपे, गवत व कचरा त्रां,48,950/नातृन साफसफाई करणे.	15	टॉवर ते मानसी अपार्टमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व	2,53,866/-		
जिओ स्टोअर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,48,450-1 (72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजापती हॉल् व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टोन दुरुस्ती करून 2,04,204/-रंगरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. 2,53,149/-भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,799/-करणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा त्र 1,48,950/-काढुन साफसफाई करणे.		Later the same and a second content of			
(72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौंक ते प्रजापती हॉल् व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टोन दुरुस्ती करून 2,04,204/रंगरंगोटी करणे. (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेबीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत हेपोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेबीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/नाबुन साफसफाई करणे.	16		2 48 456/-		
17 प्रजापती हॉल् व प्रियंका हॉटेल ते प्रिसिध्दी हॉटेल पर्यंत कर्बस्टोन दुरुस्ती करून (72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. 19 (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 20 (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 21 ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 22 (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील रु.णे. 23 (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर इंनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,799/- 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील झेबीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व इंपर पुरविणे. 2,49,280/- 24 (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रवाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा व्याप्त सार्थसण्य करणे.	-10		2,40,400/		
(72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगीटी करणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठाल मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगीटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगीटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत हेरोली विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/नाढुन साफसफाई करणे.					
(72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीचर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठाल मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/-काढुन साफसफाई करणे.	17		2,04,204/-		
31 अवंडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे. (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबंडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/-काढुन साफसफाई करणे.		100000000000000000000000000000000000000			
19 (73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.6 येथील रस्त्यालगत मितीय रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 2,44,343/- 2,44,343/- 2,37,042/- 3 3 3 3 3 3 3 3 3	18	N 21	2,53,149/-		
भिर्तीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश तिहिणे. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिर्तीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश तिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिर्तीची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिर्तीना रंगरंगोटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा व.48,950/-काढुन साफसफाई करणे.			3/3/		
134तिवर रगकाम करण व प्ररणात्मक सदश लिहिण. (72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा व.48,950/-काढुन साफसफाई करणे.	19		2,44,343/-		
20 आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/-काढुन साफसफाई करणे.	-				
(73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर इंनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/-काढुन साफसफाई करणे.	20		2,37,042/-		
21 ते बांगर हॉस्पीटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतींची मॉर्डन आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. 22 (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. 2,49,799/- 23 (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,625/- 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क.16, व प्र.क.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा व.48,950/-काढुन साफसफाई करणे.					
रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे. (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. 2,49,799/- (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा व,48,950/- काढुन साफसफाई करणे.	21		2.48.269/-		
22 (73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे. 2,49,799/- 23 (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,625/- 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. 2,49,280/- 25 (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा काढुन साफसफाई करणे. 1,48,950/-			_, _,		
22 करणे. 2,49,7991- 23 (72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील स्ट्रॉम वॉटर इंनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 2,49,625/- 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा व,48,950/-काढुन साफसफाई करणे.	1232				
23 स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा वा.48,950/- काढुन साफसफाई करणे.	22	_ TS 10	2,49,799/-		
23 स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे. 24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा वा.48,950/- काढुन साफसफाई करणे.	00	(72079))स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8ए मधील	0.40.005		
24 (73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/- काढुन साफसफाई करणे.	23		2,49,625/-		
मधील डेब्रीज उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे. (73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या रबाडा स्मशानभुमी ते से.८अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा व,48,950/- काढुन साफसफाई करणे.	24	(73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18	2 40 200/		
25 रबाडा स्मशानभुमी ते से.8अ खाडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुडपे, गवत व कचरा 1,48,950/- काढुन साफसफाई करणे.	24		2,49,280/-		
काढुन साफसफाई करणे.					
	25		1,48,950/-		

मोहरबंद संपूर्ण निविदा दिनांक 22/06/2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, आवक जावक कक्ष, तळ मजला प्लॉट नं. 1 व 2, गोवधर्नी चौक, सेक्टर 15ए, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथील पेटीत टाकण्यात याव्यात.

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/274/2021

कार्यकारी अभियंता (ऐरोली) नवी मंबई महानगरपालिका

APPOINTMENT JOB

सीनिअर सिन्हिल इंजिनिअर : २० जागा (साईटप्रमाणे) अनुभव : ३ ते ५ वर्षे, शिक्षण : डिप्लोमा/ डिग्री इन सिव्हिल इंजि. ज्युनिअर सिन्हिल इंजिनिअर : ३० जागा (साईटप्रमाणे)

अनुभव : ० ते ३ वर्षे, शिक्षण : डिप्लोमा/ डिग्री इन सिन्हिल इंजि. सेफ्टी ऑफिसर: १० जागा (साईटप्रमाणे) अनुभव: १ ते ५ वर्षे, शिक्षण: सेफ्टी डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल वर्क. सीनिअर अकौटंट: ५ जागा (बारामती)

अनुभव : १ ते ५ वर्षे, शिक्षण : बी.कॉम., Tally Erpg. एच.आर. मॅनेजर : ३ जागा (बारामती)

अनभव : १ ते ५ वर्षे. शिक्षण : B.Com., MBA (HR) ६) पर्चेस/फायनान्स ऑफिसर : ३ जागा (बारामती)

अनुभव : १ ते ५ वर्षे (सिव्हिल वर्कमध्ये). ७) लेबर कॉन्ट्रॅक्टर सप्लायर

विड झाल्यानंतर पुणे, फलटण, अ.नगर, रांजणगाव एमआयडीसी, पुणे येथे काम करण्याची तवारी पाहिजे. पत्ता : अरुणोदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ति., बारामती ४१३ १०२ संपर्कः विशाल सर- ९१४६४६८६४८, गंगा सर- ९८२३०४०९९९ E-mail ID : arunodeeppvtltd@gmail.com

Walchand Collège of Engineering, Sangli (MS)

(Govt. Aided Autonomous Institute)

Tenure Based Faculty Recruitment and Contractual Supporting Staff Online applications are invited from the eligible candidates for the posts of Faculty in various disciplines on ADHOC basis on UG and PG wing and Contractual Suppporting Staff at Examination Section. For details please refer to College vebsite www.walchandsangli.ac.in. Last date of submitting an application online is 30/6/2021 up to 5.00 P.M.

Bharati Vidyapeeth Bharati Vidyapeeth Bhavan, Lal Bahadur Shastri Marg, Pune – 411 030.

REQUIRED Online applications are invited from qualified candidates for the following post to be filled in Bharati Vidyapeeth's College of Fine Arts, Pune 411 043 (Affiliated to Savitribai Phule Pune University, Pune and Recognized by AICTE, New Delhi).

01 (Open to all)

Qualification, Pay Scale and Experience.

Details regarding qualification experience, scale of pay etc. for the above post will be as prescribed by A.I.C.T.E., New Delhi.

For detailed information about posts and online application please visit Bharati Vidyapeeth's website bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers. The last date for receiving online applications will be 15 days from the date of publishing the advertisement.

A hard copy of the application submitted online and attested xerox copies of all certificates should be sent to Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune - 411 030 by post or courier only.

SECRETARY BHARATI VIDYAPEETH



Online applications are invited from qualified candidates for the following post.

Sr. No.	Designation	Total Post	Reservation	Name of the College
1	Principal	01	Open to All	Bharati Vidyapeeth's College of Engineering for Women, Pune 411 043. (Affiliated to Savitribai Phuie, Pune University, Pune & Recognized by AICTE, New Delhi)
2	Principal	01	Open to All	Bharati Vidyapeeth's College of Engineering, Lavale, Tal. Mulshi, Dist. Pune (Affiliated to Savitribai Phule, Pune University, Pune & Recognized by AICTE, New Delhi)

Qualification, Pay Scale and Experience. Details regarding qualification experience, scale of pay etc. for

the above post will be as prescribed by A.I.C.T.E., New Delhi. For detailed information about posts and online application please visit Bharati Vidyapeeth's website bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers. The last date for receiving online applications will be 15 days from the date of publishing the advertisement.

A hard copy of the application submitted online and attested xerox copies of all certificates should be sent to Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune -411 030 by post or courier only.

SECRETARY Bharati Vidyapeeth



REQUIRED Online applications are invited from qualified candidates for the post of "PRINCIPAL" to be filled in the following Colleges:-

Sr. No.	Designation	Total Post	Reservation	Name of the College
1	Principal	01	Open	Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Ayurved, Pune - 43
2	Principal	01	Open	Bharati Vidyapeeth (Deemed to be University) Homoeopathic Medical College, Pune 411 043

Qualifications, Pay Scales & Experience:

Details regarding qualifications, experience, scale of pay, allowances and other service condtions etc., for the post of PRINCIPAL are as prescribed by Central Council of Indian Medicine, New Delhi, Central Council of Homoeopathy, New Delhi, Government of Maharashtra, University Grants Commission, New Delhi and Bharati Vidyapeeth (Deemed to be University), Pune along with necessary academic & research experience for the said post.

For detailed information about post and online application please visit Bharati Vidyapeeth's website bvp.bharatividyapeeth.edu /index.php/careers. The last date for receiving online applications will be 15 days from the date of publishing the advertisement.

Please also send a hard copy of the application submitted online and attested xerox copies of all certificates to, The Secretary, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune 411030 by post or courier only.

SECRETARY Bharati Vidyapeeth